

Best Eastern Hotels Ltd.

CIN : L99999MH1943PLC040199

Regd. Offi.: 401, Chartered House, 293/297, Dr. C. H. Street,
Near Marine Lines Church, Mumbai-400 002.

☎ : +91 22-2207 8292 / 6931 4400

email : booking@ushaascot.com • www.ushaascot.com



Date: 13th August 2025

Scrip Code: 508664

To,

BSE Limited,

Department of Corporate Services

P.J. Towers, Dalal Street,

Mumbai - 400001

Subject: Submission of newspaper advertisement published for unaudited Financial results for the quarter ended 30th June 2025

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has published its financial results for the first quarter ended 30th June 2025 in today's edition of Financial Express (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi)

Please find enclosed herewith the extract of relevant portion of aforesaid newspapers.

The unaudited financial results for the quarter ended 30th June 2025 are also uploaded on Company's website www.ushaascot.com

You are requested to kindly take note of the above.

Thanking you,

For Best Eastern Hotels Limited


Dilip V Kothari

Jt. Managing Director

DIN: 00011043



VALIANT COMMUNICATIONS LIMITED

Regd. Office: 71/1, Shivaji Marg, New Delhi-110015

Corporate Identity Number : L74899DL1993PLC056652

E-mail: investors@valiantcom.com **Web:** www.valiantcom.com **Tel:** 011-25928415

UN-AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30-06-2025

(₹ in Lacs)

| PARTICULARS | Quarter ended | Quarter ended | Year ended |
|--|---------------|---------------|------------|
| | 30.06.2025 | 30.06.2024 | 31.03.2025 |
| | (Unaudited) | (Unaudited) | (Audited) |
| Total income from operations (net) | 1,831.92 | 1,365.65 | 5,085.11 |
| Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 622.39 | 415.16 | 1,275.62 |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 622.39 | 415.16 | 1,275.62 |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 472.41 | 312.23 | 961.27 |
| Total Comprehensive Income (after tax) | 498.07 | 318.25 | 971.02 |
| Other equity (excluding Revaluation Reserve) | | | 5,392.16 |
| Equity share capital | 762.81 | 762.81 | 762.81 |
| Earning per share (before and after extra-ordinary items) – Basic and Diluted (in ₹) | 6.19 | 4.09 | 12.60 |

Notes:

Summary details of stand-alone un-audited financial results of the Company:

| | | | |
|--|----------|----------|----------|
| Total income from operations (net) | 1,812.12 | 1,360.28 | 5,039.75 |
| Profit / (Loss) before tax | 596.66 | 395.86 | 1,283.43 |
| Profit / (Loss) after tax | 446.18 | 292.21 | 951.27 |
| Total Comprehensive Income (after tax) | 445.29 | 291.97 | 943.86 |

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and website of the Company (www.valiantcom.com). The same can be accessed by scanning the QR code given below:



For Valiant Communications Limited


Sd/

Inder Mohan Soori

Managing Director

Place : New Delhi

Date : August 12, 2025

| | | | |
|--|---|--|--|
|  Bank of Maharashtra भारतीय महाराष्ट्र बैंक the official bank of | B S Road Branch:- Brahman Seva Mandal Building, Bhambhani Shankar Road, Dadar, Mumbai - 400 028. TELE:- 022-24227511, FAX:- 224212630, e-mail:- bom312@mahabank.co.in Head Office:- Lokmanya, 1501, Shivaji Nagar,Pune-5 | | |
| A/6/ADV-LEGAL-Gajanan Parsekar/1 | | | |
| Date: 31.07.2025 | | | |
| WITHOUT PREJUDICE Demand Notice under sec 13(2) By Regd. A. D. | | | |
| To, 1) Mr. Gajanan Baburoo Parsekar (Borrower) Flat No. 504, Building No. 55, D wing, MHADA Colony, Malvani, Malad West, Mumbai - 400064. 2) Mrs. Shilpa Gajanan Parsekar (Co-Borrower) Flat No. 504, Building No. 55, D wing, MHADA Colony, Malvani, Malad West, Mumbai - 400064. | | | |
| Dear Sir/Madam, Subject:- Finance U/s 13 (2) of Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 1. That you No.1 and No.2 have been sanctioned the following credit facilities by us at your request 2. That the details of the credit facilities, the securities charged in favour of the Bank and the present outstanding dues are as under: | | | |
| Sr. No. (1) | Nature & Amt. of Credit facility (2) | Security (3) | Date of NPA (4) |
| 1. | 1. Housing Loan A/c No. 60265815471 Rs. 14,00,000.00 | Primary Security:- Equitable Mortgage of Flat No. 504, Building No. 55, D wing, MHADA Colony, Malvani, Malad West, Mumbai - 400064. | 30/07/2025 |
| ROI (5) | Ledger Balance (as on 31/7/2025) (6) | Unapplied Interest upto 31/07/2025 (7) | Total Outstanding as on 31/07/2025 (8) |
| 9.10% | Housing Loan- Rs. 11,29,024/- | Rs. 27,091 | Rs. 11,56,115/- |
| 3. That in consideration of the credit facilities available, you have executed the following documents in favour of the bank and also charged and created securities in favour of the Bank as above mentioned. | | | |
| Document obtained for a. HLS D1 – Loan Application b. RF 46/47 Demand Promissory Promissory Note c. HLS D2 Agreement for Housing Loan d. Mortgage's declaration for proposed Equitable Mortgage. e. Memorandum of Record of Mortgage f. Mortgagors confirmation | | | Dated 01.12.2016 01.12.2016 01.12.2016 22.11.2016 23.11.2016 23.11.2016 |
| 4. That you have failed to adhere to the terms and conditions of sanction and made defaults and accordingly your account has been classified by the Bank as NPA in accordance with the prescribed norms issued by Reserve Bank of India. In spite of our repeated demands, you have not paid the outstanding amount in your account. | | | |
| 5. That in exercise of powers conferred on the Bank under the Act referred to above, you are, therefore, hereby called upon to repay in full amount of Rs. 11,29,024 (Rupees Twelve Lacs Fifty One Thousand Four Hundred Eighty One and Paise Ninety only) plus unapplied interest w.e.f. 30.07.2025 at 10% @ p.a. for both facilities within 60 days from the date of receipt of this notice failing which, the Bank shall exercise any and/or all the powers under Sub-Sec.4 of this section 13 of above Act, in which case you shall also be liable to further pay all costs, charges and expenses or other incidental charges thereof. The powers available under the Act inter alia includes- a. To take possession of the secured assets, wherein the security interest has been created as above mentioned together with the right to transfer by way of lease, assignment or sale b. To take over the management of the secured assets including right to transfer by way of lease, assignment or sale. c. To appoint any person as Manager to manage the secured assets, the possession of which will be taken over by us and the Manager shall manage the secured assets and any transfer of secured assets shall vest in the transferee all rights in or in relation to, the secured assets, as if the transferee all rights in or in relation to, the secured assets, as if the transfer had been made by you. d. To write to or issue notice in writing to any person, who has acquired any of the secured assets against which security interest has been created from whom any money is due or may become due to you to pay us the money. | | | |
| 6. Please take a note that as per Sec.13 (3) of the Act, after receipt of this notice, you are restrained from disposing off or dealing with the securities without our prior written consent. | | | |
| 7. The borrower's attention is invited to provisions of sub-section 8 of Section 13 of the Act in respect of the time available to redeem the secured assets. | | | |

Swadeshi Industries & Leasing Limited

303, Apollo Arcade, Prem Co-op Soc Ltd, R.K. Singh Marg, Mogra Pada, Andheri East,
Mumbai, Maharashtra, 400069.

Mumbai, Maharashtra, 400069.

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED
30TH JUNE 2025 **(Rs**

(Rs. in Lacs)

| Sr. No. | Particulars | Quarter ended | | | Year Ended |
|---------|--|--------------------------|-----------------------|--------------------------|------------|
| | | 30.06.2025 Un-audited | 31.03.2025 Audited | 30.06.2024 Un-audited | |
| 1 | Revenue From Operation | 929.428 | 662.179 | 235.900 | 1,676.349 |
| 2 | Net Profit / Loss before Tax | 46.176 | 46.827 | 5.100 | 117.583 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period after Tax | 34.555 | 39.631 | 5.100 | 102.857 |
| 4 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | - | - | - | - |
| 5 | Equity Share Capital | 1,081.800 | 1,081.800 | 1,081.800 | 1,081.800 |
| 6 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | (151.065) | (185.620) | (283.380) | (185.620) |
| 7 | Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - | | | | |
| 1. | Basic: | 0.319 | 0.366 | 0.047 | 0.951 |
| 2. | Diluted: | 0.244 | 0.366 | 0.047 | 0.951 |

Notes

1. The Unaudited financial results for the quarter ended 30th June, 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th August, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.

2. The aforesaid unaudited financial results for the quarter ended 30th June, 2023 has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

3. The figures for the quarter ended March 31, 2025 represent the difference between the audited figures in respect of full financial year and the published figures of nine months ended December 31, 2024 respectively.
4. The Company is engaged primarily in the business of trading in copper items and earning commission from facilitation of wholesale trade. These activities are considered to be within a single operating segment in accordance with the requirements of Ind AS 108 – Operating Segments. Accordingly, no separate segment information has been disclosed.

5. The figures for the previous period have been regrouped, rearranged and reclassified, wherever necessary.

By order of the Board of Directors

the Board of Directors


Industries & Leasing Ltd

Place : Mumbai

Date : 12th August, 2025

The image shows the logo for Transworld Shipping Lines Limited, which consists of the word "transworld" in a lowercase, sans-serif font, with a stylized circular graphic to its right. Below the logo, the text "SHIPPING LINES LIMITED" is written in a smaller, uppercase, sans-serif font. Further down, in a smaller font, it says "(Formerly known as 'Shreyas Shipping & Logistics Ltd')". Below this, the registered office address is listed: "Registered Office: D 301-305, Level 3, Tower II, Seawoods Grand Central, Plot no. R1, Sector 40, Nerul Node, Navi Mumbai-400706". This is followed by contact details: "Tel: 91 22 6811 0300 Fax: 91 22 6811 0333 CIN: L63000MH1988PLC048500" and "Email: investor.ssl@transworld.com Website: https://www.transworld.com/transworld-shipping-lines/". A horizontal line separates this information from the main heading, which reads "UNAUDITED FINANCIAL RESULTS OF TRANSWORLD SHIPPING LINES LIMITED (FORMERLY KNOWN AS SHREYAS SHIPPING AND LOGISTICS LIMITED) FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2025". Below the heading, a paragraph states: "Pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in the Meeting held on 12th August 2025 and the Statutory Auditors of the Company have carried limited review of the same. The full format of the Financial Results for the quarter ended 30th June 2025 is being made available on the Company's website at https://www.transworld.com/transworld-shipping-lines/disclosure-under-regulation-46-of-lodr/bm-outcome/ and on the Stock Exchanges Website (www.bseindia.com / www.nseindia.com)". To the left of the text is a QR code. Below the QR code, it says "Scan the QR code to view the Financial results on website of the Company". At the bottom right, the company name is repeated: "For TRANSWORLD SHIPPING LINES LIMITED (Formerly known as SHREYAS SHIPPING AND LOGISTICS LIMITED)" followed by "Sd/- Capt. Milind Patankar Managing Director DIN: 02444758". At the bottom left, the location and date are given: "Place : Navi Mumbai Date : 12th August 2025".

L&T Finance Limited
(Formerly known as L&T Finance Holdings Limited)
Registered Office: L&T Finance Limited, Brindavan Building
Plot No. 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom
Santacruz (East), Mumbai 400 098
CIN No.: L67120MH2008PLC181833
Branch office: Mumbai



L&T Finance

POSSESSION NOTICE
[Rule-8(1)]

Whereas the undersigned being the authorized officer of L&T Finance Limited (Erstwhile, L&T Finance Holdings Ltd), under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/ Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. The Borrower/ Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this notice.

| Loan Account Number | Borrower/s/ Co-borrower/s/ & Guarantors Name | Description of the Mortgaged Properties | Demand Notice | | Date and Type of Possession Taken |
|---------------------|---|--|---------------|--------------------------------------|-----------------------------------|
| | | | Date | Outstanding Amount (₹) | |
| MUMHL180 02998 | 1) Lata Malviya as Borrower and Legal Heirs Of The Deceased Borrower Praveen Malviya) | All That The Piece And Parcel Of The Flat No. J-3 Admeasuring Carpet Area 540 Sq.Ft., Ebvt Area 43 Sq.Ft., And Total Area Admeasuring 582 Sq.Ft., On The Ground Floor Of The Building Known As "Casa Estela Situated At Codename Epic, Palava Phase II, Sector E, Dombivli, Taluka, Kalyan, District – Thane Maharashtra 400605 Alongwith One Parking Space. | 20.05.2025 | Rs. 42,02,045.83 /- As on 04-03-2025 | 11.08.2025 Symbolic Possession |

The Borrower/ Co-borrowers/ Guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of L&T Finance Limited for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization.

Date: 13.08.2025
Place: Mumbai

Sd/-
Authorized Officer
For L&T FINANCE LIMITED

RattanaIndia
ENTERPRISES

CIN: L74110DL2010PLC210263

Registered Office : H.No. 51, Village Hauz Khas, Delhi-110016

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

RattanaIndia Enterprises Limited ("REL" or "the Holding Company") hereby informs that the Board of Directors of the Company at their meeting held on Tuesday, August 12, 2025, have inter-alia, considered and approved the Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2025, along with Limited Review Reports issued by the Statutory Auditors of the Company.

In compliance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time) the aforesaid Results have been published on the website of the Company (<https://www.rattanaindia.com/wp-content/uploads/2025/08/ResultsREL30062025.pdf>), website of the National Stock Exchange of India Limited (https://nsearchives.nseindia.com/corporate/RTNINDIA_12082025140155_ResultsREL30062025.pdf) and website of the BSE Limited (<https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/94a4264f-b956-44b3-8291-2f15b55364ed.pdf>). The same are now being made available through Quick Response Code ("QR Code") given below:



Scan the QR code to view Financial Results on Website of RattanaIndia Enterprises Limited



Scan the QR code to view Financial Results on Website of National Stock Exchange of India Limited




Scan the QR code to view Financial Results on Website of BSE Limited

For and on behalf of the Board of Directors of RattanaIndia Enterprises Limited

sd/
Rajesh Kumar
Whole-time director
DIN: 03291545


Place: New Delhi
Date: August 12, 2025

| <div>  <div> <div>SANJIVANI PARANTERAL LIMITED</div> <div>Corporate Identity Number: L24300MH1994PLC081752</div> <div>Registered Office: 205, P. N. KOTHARI INDL. ESTATE, L. B. S. MARG, BHANDUP (W), MUMBAI - 400 078.</div> <div>Tel.: 022 08212600 Email ID: info@sanjivani.co.in Website: www.sanjivani.co.in</div> </div> </div> | | | | | |
|--|--|------------------|------------|------------|-------------------------|
| STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 TH JUNE' 2025 | | | | | |
| (₹ In Lacs) | | | | | |
| Sr. No. | Particulars | QUARTER ENDED ON | | | PREVIOUS YEAR ENDEEN ON |
| | | 30-06-2025 | 31-03-2025 | 30-06-2024 | 31-03-2025 |
| | | UNAUDITED | AUDITED | UNAUDITED | AUDITED |
| 1 | Revenue From Operations | 1792.81 | 1860.82 | 1652.29 | 7131.21 |
| 2 | Profit/ (Loss) for the Period Before Tax | 230.06 | 266.10 | 227.39 | 1035.99 |
| 3 | Net Profit / (Loss) for the Period After Tax | 173.06 | 219.36 | 171.39 | 810.18 |
| 4 | Total Comprehensive Income for the Period | 173.06 | 219.36 | 171.39 | 810.18 |
| 5 | Paid-Up Equity Share Capital, (Face Value RS.10/- Each) | 1188.17 | 1188.17 | 1168.43 | 1188.17 |
| 6 | Reserves (excluding Revaluation Reserve) | | | | 2611.89 |
| 7 | Earning Per Share (In Rs.) | | | | |
| a) | Basic Earnings (Loss) Per Share | 1.46 | 1.84 | 1.47 | 6.89 |
| b) | Diluted Earnings (Loss) Per Share | 1.41 | 1.62 | 1.47 | 6.67 |

| STATEMENT OF UN-AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE'2025 | | | | | |
|--|--|------------------|------------|------------|------------|
| Sr. No. | Particulars | QUARTER ENDED ON | | | |
| | | 30-06-2025 | 31-03-2025 | 30-06-2024 | 31-03-2025 |
| | | UNAUDITED | AUDITED | UNAUDITED | AUDITED |
| 1 | Revenue From Operations | 1792.81 | 1860.97 | 1652.29 | 7131.36 |
| 2 | Profit/ (Loss) for the Period Before Tax | 230.06 | 265.35 | 227.39 | 1035.24 |
| 3 | Net Profit / (Loss) for the Period After Tax | 173.06 | 218.61 | 171.39 | 809.43 |
| 4 | Total Comprehensive Income for the Period | 173.06 | 218.61 | 171.39 | 809.43 |
| 5 | Paid-Up Equity Share Capital, (Face Value RS.10/- Each) | 1188.17 | 1188.17 | 1168.43 | 1188.17 |
| 6 | Reserves (excluding Revaluation Reserve) | | | | 2798.96 |
| 7 | Earning Per Share (In Rs.) | | | | |
| a) | Basic Earnings (Loss) Per Share | 1.46 | 1.84 | 1.47 | 6.89 |
| b) | Diluted Earnings (Loss) Per Share | 1.41 | 1.61 | 1.47 | 6.66 |

Note:

- The above Financial Results, as reviewed by Audit Committee, were approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 12th August' 2025. The statutory auditors have expressed an unmodified opinion on the results for the quarter ended 30 June 2025
- The above is the extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2025 filed with Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of said results are available on the Company's website www.sanjivani.co.in and Stock Exchange's website www.bseindia.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.




For Sanjivani Paranteral Ltd

Sd/-

Ashwani Khemka

Managing Director

enane@sanjivani.co.in



संपादकीय

आज अत्रे असते तर...!

इतिहासात होऊन गेलेले महापुरुष आणि महान व्यक्ती पुन्हा होणार नाहीत. हे आपल्याला माहीत असते. तरीदेखील ते आज असते तर...! असं वाटण्यासारखी परिस्थिती राज्यात आणि देशात निर्माण झाली आहे. प्रामुख्याने पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. आज शिवाजी महाराज असते तर...! अशी कल्पना आपण फक्त करीत राहतो. त्याचप्रमाणे साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आज असते तर...! असे वाटायला लावणाऱ्या अनेक घटना सध्या राज्यात आणि देशात घडत आहेत. पण ते पुन्हा होणार नाहीत. तसे झाले असते तर इतिहासातील फक्त नावे बदलावी लागली असती. तथापि, या महापुरुषांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडविला. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा व गनिमी काव्याचा जगातील काही राष्ट्रांमध्ये आजही अभ्यास करण्यात येतो. महाराष्ट्रातील जनतेला विशेषतः ज्यांना आचार्य अत्रे यांच्या कर्तृत्वाची आणि त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कार्याची माहिती आहे, ज्यांनी त्यांचे सर्व कार्य जाणून घेतले आहे, त्यांनाही सध्याची राज्याची परिस्थिती पाहून वाटत असेल आज अत्रे हवे होते. अशा या साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांची आज १२७ वी जयंती आहे. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात प्रवेश केला त्या त्या क्षेत्रावर प्रभुत्व मिळविले. शिक्षण, राजकारण, साहित्य, पत्रकारिता, नाटक, सिनेमा, काव्य, विडंबनकार, वक्तृत्व अशा सर्व क्षेत्रात त्यांचा संचार होता. म्हणूनच चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य अत्रे, असे म्हटले जाते. त्यांनी साने गुरुजींच्या श्यामयी आई या कथा पुस्तकावर त्याच नावाचा सिनेमा तयार केला. त्याचे निमते, दिग्दर्शक तेच होते. या चित्रपटाला पहिले राष्ट्रीय सुवर्ण पदक मिळाले. त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर लिहिलेल्या चित्रपटालाही रौप्य पदक मिळाले. त्यांनी कऱ्हेचे पाणी हे स्वतःचे आत्मचरित्र पाच खंडात लिहिले आहे. महाराष्ट्रात त्यावेळी त्यांचे अनेकांशी वाद रंगले. पण त्यात व्देशाची भावना नव्हती. स्वातंत्र्यवीर सावरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, दादासाहेब फळगुवार, आचार्य विनोबा भावे, पंडित जवाहरलाल नेहरू आदींवर त्यांनी घणाघाती टीका केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांची भूमिका निर्णायक ठरली. आचार्य अत्रे यांनी साप्ताहिक ‘नवयुग’ आणि दैनिक ‘मराठा’म धून संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधकांवर जहरी प्रहार करीत त्यांना सळो की पळो करून सोडले. संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे संयुक्त महाराष्ट्रसाठी प्रखर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आचार्य अत्रेंच्या वाणीने आणि लेखणीने विलक्षण धार आली. मराठा दैनिकातून संयुक्त महाराष्ट्रासाठी आचार्य अत्रे यांनी रान पेटवले. यशवंतराव चव्हाण म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असे कशाला म्हणता, तो होईल. त्यावर अत्रे यांनी ‘च’ चे महत्त्व पटवून देताना तुमच्या आज्ञावातील ‘च’ काढला तर काय होईल, असा रोकडा सवाल केला. अखेर केंद्र सरकार झुकले. केंद्राने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र देण्याची तयारी दर्शवली. तथापि, या राज्याचे नाव ‘मुंबई’ ठेवण्याचा ठराव तेव्हा संमत करण्यात येताच त्यांनी मराठातून याद राखा महाराष्ट्राचे नाव बदलाल तर, असा दगदगणीत अग्निलेख लिहिला. महाराष्ट्राचे नाव बदलले तर मराठी माणसाला श्वास घेता येणार नाही. मराठी जनता त्यासाठी आकाश-पातळ एक करील. आईच्या पोटात मुलगी की मुलीच्या पोटात आई असाही प्रश्नही त्यांनी विचारला. महाराष्ट्र या नावात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे. असे ते म्हणत. अखेर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी तत्कालीन मंत्री कांतिलाल शहा यांनी मुंबई या नावापुढे कंसात महाराष्ट्र असा उल्लेख केला. त्यालाही अत्रे यांनी ठाम विरोध केला आणि राज्याचे नाव महाराष्ट्रच असेल, असा आग्रह धरला. त्यावेळी काही नेते मंडळींचे म्हणणे होते की, आता जे देत आहेत ते घ्यावे पुढे पाहू. पण अत्रे महाराष्ट्र या नावावर ठाम होते. शेवटी महाराष्ट्र नावाला मान्यता दिली गेली आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मराठी दैनिकाची ताकद यातून देशाला दिसली. त्याचबरोबर एक संपादक आपल्या वाणीने आणि लेखणीने काय करू शकतो, हे आचार्य अत्रे यांनी दाखवून दिले. या राज्यासाठीच्या लढ्यात १०६ जणांनी आपले प्राण गमावले. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांना गोळीबाराचा आदेश दिला. त्यात १०६ जणांनी हीतात्म्य पत्करले. त्यावेळी आचार्य अत्रे यांनी मोरारजी देसाईंवर सडकून टीका केली. देसाई यांच्या विरोधात महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त होताच अखेर त्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले आणि त्यांच्या जागी यशवंतराव चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत आचार्य अत्रेचे मोलाचे योगदान आहे, ते कधीही विसरता येणार नाही. त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. त्यांनी सुमारे २२ नाटके लिहिली त्यात साप्तांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, मोरूची मावशी, उद्याचा संसार, लग्नाची बेडी, डॉक्टर लागू, बुवा तेथे बाया आदी नाटकांचा समावेश आहे.आचार्य अत्रे म्हणत की, मृत्यूलेख लिहिणे ही संपादकाची कसोटीच असते. मात्र त्यांनी एकाहून एक सरस असे मृत्यूलेख लिहिले. मृत्यूलेख कसे असावेत, हे त्यांनी पत्रकारांना दाखवून दिले. त्यांनी त्यांचा ड्रायव्हर बाबू, साने गुरुजी, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू यांच्यावर त्यांनी लिहिलेले मृत्यूलेख वाचनीय आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी लिहिलेल्या १२ अग्रलेखांचा ‘दलितांचे बाबा’ या पुस्तकात संग्रह आहे. त्यांनी केशवसुत या नावाने काव्य लेखनही केले. त्यांचा झेंडूची फुले हा विडंबनात्मक काव्याचा संग्रह खूपच गाजला. झेंडूची फुले काव्यसंग्रह प्रकाशित होऊन शंभर वर्षे पूर्ण झाली. विलंबनात्मक काव्य हा नवा काव्यप्रकार त्यांनी सुरू केला. साहित्यिकांमध्ये ना.सी. फडके यांच्याबरोबरचा वाद तेव्हा महाराष्ट्रात खूपच गाजला होता. अन्याय त्यांनी कधी खपवून घेतला नाही. पंतप्रधान नेहरूंवरही त्यांनी जबर टीका केली. पण जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा अत्रेंनी त्यांच्यावरही सुस्तर या मधक्याखाली मृत्यूलेख लिहिला. परखड आणि सडतोड मत व्यक्त करण्यास ते कधीच कचरले नाहीत. विनोदी वक्तृत्वातून त्यांनी अनेकांची छिछ्छी उडवली. आज ते असते तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे चित्र दिसत आहे त्यावर त्यांनी नक्कीच टीका केली असती. बेशिस्तर वर्तन करणाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची त्यांनी ग्ये केली नसती. ‘यासाठीच का आम्ही महाराष्ट्र मिळवला,’ असा सवाल करीत त्यांनी सत्ताधऱ्यांना वाभडे काढीत सळो की पळो करून सोडले असते. निर्भांड पत्रकारिता काय असते, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांचे साहित्य आजही प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या स्मृतीस आमचे कोटी कोटी प्रणाम!

भारतीय जनतेसाठी ‘रसना’चा सुप्रसिद्ध ब्रँड जंपिन पुन्हा बाजारात दाखल

मुंबई, १२ ऑगस्ट २०२५ : जगातील सर्वात मोठी ‘इन्स्टंट बेव्हेरेजेस’ (ताबडतोब तयार होणारे पेय) उत्पादक कंपनी ‘रसना प्रायव्हेट लिमिटेड’ने १०० टक्के भारतीय बनावटीचे ‘रेडी-टू-ड्रिंक’ (आरटीडी) फळांचा रस असलेले पूर्णपणे नवीन ‘जंपिन’ भारतीय बाजारात दाखल केले आहे. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बाजारात दाखल केलेले जंपिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘भारतीय व्हा, भारतीय खरेदी करा’ या मोहिमेद्वारे ‘स्वदेशी’ची भावना पुनरुज्जीवित करण्याचे आवाहन करतो. जंपिनच्या या उत्पादनाद्वारे ‘रसना’ने अधिकृतपणे



‘आरटीडी’ विभागात प्रवेश केला आहे. यामुळे स्वावलंबी शिवाय स्थानिक पातकीवर मिळवलेल्या उत्पादनांसाठीची

- जंपिनद्वारे संपूर्ण भारतातून ‘आरटीडी’ व्यवसायात १००० कोटी रुपयांचा वाटा उचलण्याचे लक्ष्य.
- पंतप्रधानांच्या ‘स्वदेशी-भारतीय व्हा, भारतीय खरेदी करा’ या दृष्टिकोनाशी सुसंगत उत्पादन.
- रसना ‘बीएसएफ’बरोबर भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा

त्यांची वचनबद्धता आणखी दृढ झाली आहे. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, ‘रसना प्रायव्हेट लिमिटेड’ने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) मनापासून आभार मानून देशाच्या सुरक्षा दलांचा सन्मान करण्याच्या आपल्या वचनबद्धता राखली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, शिवाय त्यांच्या अटळ समर्पणाचे आणि राष्ट्रासेवेचे स्मरण करत बीएसएफ

जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना रसना जंपिनचे वाटप करण्यात आले. जं पिन च य ा अनावरणप्रसंगी बोलताना, ‘रसना प्रायव्हेट लिमिटेड’चे समूह अध्यक्ष श्री. पिरूज खंबाट्टा म्हणाले, की ‘आपल्या माननीय पंतप्रधानांनी कल्पना केल्याप्रमाणे नवीन जंपिन हे रसनाच्या स्वदेशीच्या भावनेप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.

नैसर्गिक नाला बुजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

| नाला बुजविल्याने नागरीकांच्या घरात शिरते पावसाचे पाणी | | |
|---|--|---|
| मिरा | भाईदर | येथील नैसर्गिक नाला दि. |
| महानगरपालिका नैसर्गिक बुजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी व बुजवलेला नैसर्गिक नाला पुन्हा सुरू करण्यात यावा! | कायक्षेत्रात नाला सफाई करून खुला करण्यात आला आहे. सोबत सफाई केलेले फोटो जोडले आहेत. | २६/०६/ २०२५ रोजी पोकलेन, जेसीबी, तसेच मजुरा मार्फत नाला सफाई करून खुला करण्यात आला आहे. सोबत सफाई केलेले फोटो जोडले आहेत. |
| बुजविल्याने घरात शिरते पावसाचे पाणी प्रसिध्द झाली आहे. | नागरीकांच्या मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रात वृत्तपत्रात असल्यास मिरा भाईदर महानगरपालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाबिनोद येथील ऑरबीट हॉस्पिटल बाजुस शर्मा (भा.प्र.से.) यांच्या वतीने करण्यात येत आहे. | |

ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने मोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई म हानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालया अंतर्गत चंद्राबाई हाईटच्या बाजूला, से-०२, ऐरोली, नवी मुंबई व समृद्धी हॉटेल, प्लॉट नं- २२, से-०१, ऐरोली, नवी मुंबई येथे श्री. विनोद कांबळे व श्री. विनोद छगनभाई जजोरिया यांनी बांधकाम परवानगी व्यतिरिक्त अनधिकृतपणे बांधकाम सुरू



केले होते. श्री. विनोद कांबळे, चंद्राबाई हाईटच्या बाजूला, से-०२, ऐरोली, नवी मुंबई व श्री. विनोद छगनभाई जजोरिया, समृद्धी हॉटेल, प्लॉट नं- २२, से-०१, ऐरोली, नवी मुंबई यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामास जी विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५३ (१अ) / ५४ अन्वये मोटीस बजाविण्यात आलेल्या आहेत. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. सदर परवानगी व्यतिरिक्त

करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच सदर कारवाई अंतर्गत सदर बांधकाम धारकाकडून प्रती ५०,०००/- रुपये प्रमाणे एकूण रु. १,००,०००/- दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आले आहे.

तसेच से-०९, ऐरोली, घणसोली - ऐरोली, येथील महामार्गातील अडथळा ठरत असलेल्या, पाण्याच्या टाकी जवळील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपडपट्ट्या निष्कासित करण्यात आलेल्या आहेत. सदर धडक मोहिमेसाठी जी-विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सुनिल काठोळे, कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी / कर्मचारी, मजूर १०, जे.सि.बि-०१, ब्रेकर-२, गॅसकटर-१ तसेच अतिक्रमण विभागाचे पोलिस तैनात होते. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

ठाणे, दि. १२: ‘करूर वैश्य बँके’ने जाळे वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून शहरातील घोडबंदर रोड येथे शाखा कार्यान्वित केली. या शाखेचे उद्घाटन श्री.एस.एम. केशकामत (आय.आर.एस) आयकर आयुक्त आणि डॉ. स्नेहल दोबळे-कोहळे एम.एस. डी.एन.बी (ओबीजीवाय), प्रसूती आणि वंध्यत्व तज्ञ यांच्या हस्ते करण्यात आले.

नवीन शाखेत खाते, ठेवी, कर्जासह बचत खाते, चालू खाते आदी सर्व मूलभूत बँकिंग सेवा; तसेच ग्राहकांच्या विशिष्ट गरजांना अनुरूप सेवा उपलब्ध असतील. किरकोळ, संस्थात्मक आणि ग्राहक कर्जपुरवठा यासह संपूर्ण बँकिंग उत्पादनांचा आणि आर्थिक सेवांचा लाभ या शाखेतून मिळणार आहे. शाखा विस्ताराबाबत बोलताना ‘करूर वैश्य



बँके’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रमेश बाबू म्हणाले, की ‘शाखाविस्तार हा संभाव्य बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती बळकट करण्याच्या आमच्या धोरणात्मक उपक्रमाचा भाग आहे. त्यामुळे आमच्या सेवा ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचतील. बँकेत आम्ही नेहमीच शाखा आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्या संयोजनातून सेवा गुणवत्तेत वाढ करण्याचा प्रयत्न करतो. मागील आर्थिक वर्षात आम्ही ५० नवीन शाखा सुरू केल्या असून, या वर्षाही ग्राहकवर्गाच्या वाढत्या गरजांसाठी आणखी

शाखा वाढविण्याचा आम चा विचार आहे.’ बँकेतर्फे ग्राहकांना इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बँकेचे ‘KVB DLite’ हे मोबाइल बँकिंग ॲप आर्थिक आणि गैर-आर्थिक अशा १५० हून अधिक सुविधा उपलब्ध करून देते. या ॲपमध्ये नुकत्याच ग्राहकाभिम ुख वैशिष्ट्यांची भर टाकण्यात आली आहे. ठाण्याबरोबरच बँकेने तमिळनाडूतील तिरुची आणि आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे आणखी दोन नवीन शाखांचेही उद्घाटन केले.

पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा : मायकल रुबिन

वॉशिंग्टन, दि. १२: पाकिस्तानी सैन्य प्रमुख आसिम मुनीर यांच्या अणुगॉम्ब हल्ल्याच्या धमकीवजा वक्तव्यावर आता अमेरिकेतूनच तीव्र पतिक्रिया उभटली आहे. पाकिस्तानची भाषा अस्वीकार असून पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पेंटगॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी केलेय.


मुनिरच्या बेताल विधानांवर रुबिन म्हणाले की, अमेरिकेच्या भूमीवर पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. यामुळे अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, पाकिस्तान आता एक ‘जबाबदार देश’ म्हणून राहण्याच्या लायकीचा आहे का, की त्याचा अंत होण्याची वेळ आली आहे ? आसिम मुनीर यांची भाषा आम्हाला ओसामा बिन लादेनच्या भाषणांची आठवण करून देते. पाकिस्तानला दिलेल्या ‘प्रमुख गैर-नाटो सहयोगी’ देशाचा दर्जा तात्काळ काढून घ्यावा आणि त्याला ‘दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या देशांच्या यादीत टाकावे. असेही मायकल

रुबिन म्हणाले. रुबिन यांच्या मते, पाकिस्तान हा पहिला गैर-नाटो सहयोगी देश ठरेल, ज्याला ‘दहशतवादाला पुरस्कृत करणारा देश’ म्हणून सूचीबद्ध केले जाईल. तसेच, पाकिस्तानने आता अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे सदस्य राहू नये. जेव्हा आसिम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवरच अशी धमकी दिली, तेव्हा अमेरिकन


जनरल्सनी त्यांच्यासोबतच्या बैठकीतून वॉकआउट का केले नाही, याबद्दल रुबिन यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा एक गंभीर मुद्दा असल्याचे सांगत, ज्या जनरल्सनी असे केले नाही, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा घायला हवा अशी मागणी रुबिन यांनी केली.जोपर्यंत पाकिस्तान यावर स्पष्टीकरण देत नाही आणि माफी मागत

नाही, तोपर्यंत आसिम मुनीर आणि इतर कोणत्याही पाकिस्तानी अधिकाऱ्याला अमेरिकेत ‘पर्सोना नॉन ग्रेटा’ म्हणून घोषित करावे आहे.

आणि त्यांना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये, अशी मागणी देखील मायकल रुबिन यांनी केली आहे.

|  ट्रिओ मर्कटाईल अ‍ॅण्ड ट्रेडिंग लि. सीआयएन: एल१९०९एमएच२००२पीएमसी१३९१७५ ६१३/बी, मंगल आरंभ, मॅक डॉनल्डसजवळ, कोरा केंद्र, एस.व्ही. रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२. दूरध्वनी-२८३२५९९९, ई-मेल:triomtl@gmail.com, वेबसाइट:www.triomercantile.com | | | |
|---|----------------|----------------|--------------|
| ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल | | | |
| | (क.लाखात) | | |
| तपशील | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेले वर्ष |
| | ३०.०६.२५ | ३०.०६.२४ | ३१.०३.२५ |
| | अलेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित |
| कार्यवलातून एकूण उत्पन्न | ५९,६०४ | ६०,१८९ | २३६,८९८ |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबतु) | १०,२६२ | ५,८९० | (५,३६९) |
| करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबतंतर) | ७,६०२ | ५,८९० | (५,३६९) |
| कालावधीकरिता नफा/(तोटा)(अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबतंतर) | ७,६०२ | ५,८९० | (५,३६९) |
| कालावधीकरिता एकूण सर्वव्ष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करतंतर) व इतर सर्वव्ष उत्पन्न (करतंतर) | - | - | - |
| समभाग मांडवल | १३५८,७३२ | १३५८,७३२ | १३५८,७३२ |
| राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव सगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार | - | - | - |
| राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव सगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार | - | - | १०२७,८९९ |
| उत्पन्न प्रतिभाग (रु.२ प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यवलांमकारिता) | | | |
| १. मूळ | ०.०११ | ०.००९ | (०.००८) |
| २. संमिश्रित | ०.०११ | ०.००९ | (०.००८) |

टिप: सेबी (लिस्टिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडर डिस्क्लोजर रिक्रायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.triomercantile.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.



ट्रिओ मर्कटाईल अ‍ॅण्ड ट्रेडिंग लि.करिता सही/-
(दीपक मेहता)
संचालक

ठिकाण : मुंबई
दिनांक : १२.०८.२०२५

डीआयएन:०००४६६९६

| <div>BEST EASTERN HOTELS LTD</div> <div> Regd. Office:- 401, Chartered House, 293/297 Dr. C. H. Street, Mumbai - 400 002. <div> <div> <div><div>UshaScot</div></div> <div> </div> </div> </div> </div> | | | | | | | | | |
|---|--|---------------------------|-------------------------|---------------------------|-------------------------|---------------------------|-------------------------|---------------------------|-------------------------|
| <div> <div> CIN No.: L99999MH1943PLC040199</div> </div> | | | | | | | | | |
| <div> <div>EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS</div> <div>FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2025</div> <div>(Rs. in Lakhs)</div> </div> | | | | | | | | | |
| Sr. No. | Particulars | Quarter ended | | | | Year ended | | | |
| | | 30/06/2025 (Unaudited) | 31/03/2025 (Audited) | 30/06/2024 (Unaudited) | 31/03/2025 (Audited) | 30/06/2024 (Unaudited) | 31/03/2025 (Audited) | 30/06/2024 (Unaudited) | 31/03/2025 (Audited) |
| 1 | Total Income Operations | 182.77 | 140.38 | 188.16 | 637.60 | | | | |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) | 18.14 | (5.67) | 25.24 | 0.34 | | | | |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) | 18.14 | (5.67) | 25.24 | 0.34 | | | | |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) | 10.44 | (3.42) | 18.56 | 1.03 | | | | |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) | 10.44 | (3.42) | 18.56 | 1.03 | | | | |
| 6 | Equity Share Capital (Face value of Rs.1/- each) | 168.50 | 168.50 | 168.50 | 168.50 | | | | |
| 7 | Other Equity | | | | 62.25 | | | | |
| 8 | Earnings Per Share (of Rs.1/- each) | | | | | | | | |
| | (for continuing and discontinued operations) | | | | | | | | |
| | (1) Basis | 0.06 | (0.02) | 0.11 | 0.01 | | | | |
| | (2) Diluted | 0.06 | (0.02) | 0.11 | 0.01 | | | | |

1

The above unaudited financial result and notes thereto were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 12, 2025. The statutory auditor of the Company has expressed an un-modified conclusion on these financial results..

2

Theese financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under section 133 of the Companies Act, in 2013 read with the relevant rules issued thereunder ('Ind AS') and other accounting principles generally accepted in India, to the extent applicable.

3

The unaudited financial result for the quarter ended June 30, 2025 are not indicative of full year's performance due to the seasonal nature of Indian Hotel Industry.

4

Figures for the quarter ended March 31, 2025 are balancing figures between audited figures in respect of full financial year and the year to date unaudited figures up to the third quarter ended December 31, 2024 which were subjected to limited review.

5


The Company operates in single business segment only i.e. Hospitality.

6

The figures of previous year / periods has been regrouped / rearranged wherever necessary to conform the current period presentation.

7

The unaudited financial result will be available on the company's website "www.ushascot.com"



For Best Eastern Hotels Ltd.

Sd/-

Dilip V. Kothari

Jt. Managing Director

DIN : 00011043

Mumbai, 12th August, 2025